

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजने अंतर्गत राज्यात तक्रार
निवारण प्राधिकारी (Ombudsman)
नियुक्त करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: मग्रारोहयो - २०१०/प्र.क्र.१३३/रोहयो-६ अ

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: : ५ एप्रिल, २०१३

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे आदेश
क्र.- जे-११०११/२१/२००८-एमजीएनआरईजीए, दिनांक-७ सप्टेंबर, २००९

प्रस्तावना -

केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम २७ (१) नुसार राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) नियुक्त करण्याचे निर्देश वरील संदर्भीय दि.७ सप्टेंबर, २००९ च्या आदेशान्वये दिलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman)/उप तक्रार निवारण अधिकारी (Deputy Ombudsman) नियुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. याकरीता आयोजित केलेल्या मुलाखतीच्यावेळी काही जिल्हयातून योग्य उमेदवार न मिळाल्याने त्याठिकाणी Ombudsman ची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे काही जिल्हयात हे पद नव्याने रिक्त झालेले आहे. त्या रिक्त पदावर तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेऊन सोबत जोडलेल्या प्रपत्र "अ" मधील ४ जिल्हयात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

शासन निर्णय-

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व संदर्भाधीन दिनांक ७.९.२००९ च्या आदेशान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व सातारा या ४ जिल्हयांमध्ये सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मधील प्राधिकाऱ्यांची त्यांच्या नांवासमोर दर्शविलेल्या पदनामानुसार तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्त करण्यात आलेल्या Ombudsman यांना रुजू करून घेण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांनी

करावी. नियुक्त करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्राधिकार्यांना शासनाच्या समक्रमांकाच्या दिनांक १० जानेवारी, २०११ च्या शासन निर्णयातील तरतूदी तसेच अटी व शर्ती लागू राहतील.

सदर शासन निर्णय केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ मधील तरतूदीनुसार व त्यांचे संदर्भीय आदेश क्रमांक जे-११०११/२१/२००८-एनआरइजीए, दिनांक ७ सप्टेंबर, २००९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४१२१४२४५०२०१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व्ही.गिरीराज)

प्रधान सचिव, नियोजन विभाग (रोहयो)

प्रत,

१. मा.मंत्री (रोहयो) यांचे खाजगी सचिव
२. मा.राज्यमंत्री (रोहयो) यांचे खाजगी सचिव
३. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
४. सर्व विभागीय आयुक्त
५. जिल्हाधिकारी तथा समन्वयक,
६. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सर्व जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा परिषद,
७. सर्व उपायुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय,
८. सर्व विशेष कार्य अधिकारी तथा उप विकास आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय,
९. सर्व तहसिलदार तथा कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो)
१०. सर्व गट विकास अधिकारी तथा उप कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो)
११. सर्व कार्यासन अधिकारी, नियोजन विभाग (रोहयो), मंत्रालय, मुंबई,
१२. निवड नस्ती, रोहयो-६अ

प्रपत्र-अ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची यादी.

अ.क्र.	जिल्हयाचे नाव	उमेदवाराचे नाव व पूर्ण पत्ता
१	गोंदिया	श्री.प्रकाश काशिनाथ क्षीरसागर, बजरंग चौक, भंडारा, ता.जि.भंडारा
२	नागपूर	श्री.प्रेमचंद अभयकुमार मिश्रीकोटकर, प्लॉट क्र.अ-२०२, फॉरेस्ट पॉईंट स्कुलच्या बाजुला, कातोला रोड चौकाजवळ, नागपूर-१३
३	चंद्रपूर	श्री.इंदेर शाह रावजी मडावी, पि.एच.नगर, विंग नं.०३, जुना पावर हाऊसजवळ, अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर
४	सातारा	श्री.विवेक रामचंद्र जाधव, राधाकृष्ण निवास, ३४४ ब, यादोगोपाळ पेठ, सातारा

(व्ही.गिरीराज)

प्रधान सचिव, नियोजन विभाग (रोहयो)